



CIN: L15420PN1933PLC133303

Registered Office: P.O. Tilaknagar, Tal. Shirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720

Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-400 020

Email: investor@tilind.com, **Website:** www.tilind.com, **Phone:** +91 22 22831716/18, **Fax:** +91 22 22046904

Ref: TI/COMP/2021-22

May 25, 2021

BSE Limited The Corporate Relationship Dept, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code : 507205	National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051. Scrip Code : TI
--	---

Dear Sir/Madam,

Sub: Intimation of publication of notice for Board Meeting

We are submitting herewith copy of Newspaper cuttings with respect to Notice of Board Meeting scheduled to be held on Saturday, May 29, 2021, published on Friday, May 21, 2021 in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

- a. Business Standard (English)
- b. Mumbai Lakshdeep (Marathi)
- c. Kesari (Marathi)

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Tilaknagar Industries Ltd.

Shekhar R. Singh
Company Secretary

Encl: as above

DHFL lenders weigh options after NCLT’s surprise call

Tribunal gave direction to have a look at offer by Kapil Wadhawan

SUBRATA PANDA & ABHIJIT LELE
Mumbai, 20 May

After the bankruptcy tribunal’s surprise order on Dewan Housing Finance (DHFL), it is the Reserve Bank of India’s (RBI) stance that will have a bearing on the future course. Lenders are mulling over the National Company Law Tribunal’s (NCLT’s) direction to have a look at the offer by erstwhile promoter Kapil Wadhawan. Experts believe the ball is in the lenders’ court to decide whether or not they want to go ahead with the offer by Wadhawans. The lenders, however, do not seem very hopeful on the prospects of the offer that Wadhawan has made through his letter.

A senior public sector banker, whose bank has a sizable exposure to DHFL, said the matter will be decided in a joint meeting of the committee of creditors (CoC).

“He (Wadhawan) had given the letter earlier also and at that time it was not considered and set aside. Now, the NCLT wants us to again have a look at it. So, we will jointly discuss and take a view on the matter. There will be a discussion on his proposal and if the CoC decides to vote on it, chances of which are less, then a vote will be taken,” he said.

“From our banks’ side, there is no plan to move the National Company Law Appellate Tribunal (NCLAT)”, he said. Since the RBI had referred the DHFL to insolvency under Section 227 of the Insolvency and Bankruptcy Code (IBC), a lot will also depend on the banking regulator’s approach.

“We have to report the decision of the CoC in this matter to the RBI and take permission from it as well as NCLT,” the banker, quoted above, said.

Another senior public sector banker said, “Our view is banks should move the NCLAT against this order. NCLT should not pass this kind of order in the first place. It has been classified as a fraud account, so how can we do a settlement? Since there is an order, now, legal opinion will be taken from the legal advisor of the CoC. And, based on the advice, we will decide the future course.”

A private bank executive, which has exposure to DHFL, said the case was referred by the RBI to the NCLT. So, one option could be that the RBI

CLAIMS FILED BY FINANCIAL CREDITORS

Amount claimed **94,900**

Amount accepted **86,972.83**

Amount rejected **7,927.62**

SOME TOP LENDERS’ ACCEPTED CLAIMS

SBI **7,170.82**

Bank of India **4,125.52**

Canara Bank **3,750.72**

National Housing Bank **2,436.37**

Union Bank of India **2,351.05**

Bank of Baroda **2,020.50**

Note: Amount in ₹
Source: DHFL website

will take a call if it wants to file an application under Section 12A of IBC for exiting the corporate insolvency resolution process and then consider the case for a one-time settlement (OTS). “Given a fraud angle in this case, this is the least likely route for considering Wadhawan’s plea”, he added. Experts have pointed out that the proposal made by Wadhawan is most likely an OTS, which is rather difficult to compare with a resolution plan that has already received approval from not only the CoC but also from the RBI and the Competition Commission of India (CCI).

According to Nirav Shah, Partner at law firm DSK Legal, it is always difficult to make a true apples-to-apples comparison between a resolution plan approved by CoC with an OTS proposal submitted by the promoters. “But if the lenders were to consider the OTS proposal, they will have to evaluate it on various parameters such as how much amount is being brought upfront, which lender will get how much money and how much haircut the lenders will eventually have to take,” he said.

In a letter to the administrator in December 2020, Wadhawan had reiterated his offer to pay the entire outstanding principal of ₹91,158 crore to creditors — an upfront payment of ₹9,000 crore and the remainder in the form of debt-to-equity conversion across 7-8 years. According to Piramal’s plan (which has been accepted), recovery for lenders would total ₹35,250 crore, with upfront cash of ₹12,700 crore.

Shortage of chips a global reality, no relief in 2021: Bosch

SHIVANI SHINDE
Mumbai, 20 May

Engineering and technology company Bosch on Thursday said the shortage of semiconductors or chips was a global reality.

Soumitra Bhattacharya, managing director of Bosch, reiterated what the company’s chief executive, Volkmar Denner, had said a few days back that shortages of the chip would impact the car market till 2022. “The chip shortage affects the world markets and not just India. Tier-I suppliers like us and our competitors depend on electronic control units, which are supplied by tier-II manufacturers. But one has to remember that automotive as a user of the chips is just about 10 per cent, and the bulk of these chips are used for non-automotive segments like electronic products, which has seen a surge in demand,” Bhattacharya said.

He said supply chains were getting disrupted due to the chip shortages and that the situation would continue to be challenging for CY21.

He said the company had put in a lot of finances globally to sort the issue with manufac-

turers, “but we cannot wish away the challenge. At least in India, part capacities are being met. Unlike in other regions, where original equipment manufacturers (OEMs) have had to shut down,” said Bhattacharya. Bhattacharya cited Bosch’s positive results to claim that the auto industry was seeing itself on a road of recovery until early this year. “However, with the second wave being more severe, there is a clear uncertainty in the market. With 80 per cent of our revenues driven through mobility business, we have been affected adversely. The challenge will be to manage the fluctuating demand, supply chain crisis, and changing consumer behaviour all at once.”

The company has reduced its capex for FY22 to ₹200 from ₹350-500 crore that it used to invest for the past some years. “While the capex for Bosch India, which is the group entity, should be in the range of ₹400-600 crore, it will be between ₹160 crore and ₹200 crore for Bosch,” said Bhattacharya. Over the past two years, Bhattacharya said the company invested ₹800 crore in its Adugodi unit in Karnataka.

Oyo seeks \$600-million loan amid virus surge

Oyo Hotels is looking to raise \$600 million in debt to bolster its finances, according to a source, after a fresh coronavirus surge decimated travel demand and hurt the company’s recovery effort. The board of Oyo, or Oravel Stays as the parent com-

pany is officially called, approved a plan for an institutional term loan at meetings over Wednesday and Thursday, the person said, asking not to be named as the deal hasn’t been made public.

Oyo is one of the larger start-

ups in Softbank Group’s portfolio and its headlong global expansion was backed and fostered by the investor’s billionaire founder, Masayoshi Son. While the start-up was most recently valued at \$10 billion, its business has been crushed

after the rapid spread of the virus hit travel, just as operational missteps soured partnerships with hotel owners.

In March, founder Ritesh Agarwal told employees that Oyo’s India business was growing and that the firm was earn-

ing the same gross profit dollars in January 2021, before it was first hit by the virus. But the pandemic has since intensified in India, leaving tens of millions infected and erasing hopes for a rebound in tourism and travel. Oyo’s loan, also called

Term Loan B or TLB, is open to institutional investors for two weeks with a June 2 application deadline, the person said. Oyo is hosting a lender call on May 21 and JPMorgan Chase & Co. is arranging the deal, the person said.

BLOOMBERG

**TILAKNAGAR INDUSTRIES LTD. (TI)**
CIN: L15420PN1933PLC133303
Registered Office : P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720
Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-400 020
Email: investor@tiind.com, Website: www.tiind.com, Phone: +91 22 22831716/18, Fax: +91 22 22046904


In compliance with Regulation 29(1) (a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, May 29, 2021, to consider and approve, amongst others, the Annual Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2021.
The above Notice may be accessed on the website of the Company i.e. www.tiind.com, BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

For Tilaknagar Industries Ltd.
Sd/-
Shekhar R Singh
Company Secretary

Place : Mumbai
Date : May 21, 2021

**PREMIUM
4 BHK on
LEAVE & LICENSE
at PRABHADEVI**

Sea view, Fully AC, One Apartment Per Floor with Servant Room, with 2 Parkings, Building with Gym & Garden.
Contact: Mr. Amit / Mr. Ajay
9619293352 / 9082806779
amit12_17@yahoo.com
ajayk.peace@gmail.com


**TPCODL**
TP CENTRAL ODISHA DISTRIBUTION LIMITED
(Purchase Department)
2nd Floor, IDCO Tower, Janpath Bhubaneswar, Odisha 751022

NOTICE INVITING TENDER

TP Central Odisha Distribution Limited (TPCODL) invites tender from eligible vendors for following:


SI No	Tender description	Tender Enquiry No.	EMD (Rs.) Lakh	Tender Fee inclusive of GST (Rs)	Last Date and time of Payment of Tender Fee
New Tenders					
1	Rate Contract for Supply of Smart LTCT Meter Boxes	TPCODL/P&S/21-22/1000000062	2.00	5,000	28 May 2021, 15:00 hrs
2	SITC for power supply to Jatni Nivas at Jail Road, Puri	TPCODL/P&S/1000000063/2021-22	0.50	5,000/-	01.06.2021, 15:00 hrs
3	Rate Contract for Supply of 11KV 3P4W CTPPT Units of assorted CTR along with other accessories such as Meter Box, GI Pipe, Control Cable etc.	TPCODL/P&S/1000000064/21-22	2.00	5,000	29 May 2021, 15:00 Hrs
Corrigendum to Ongoing Tenders					
1	RC for Distribution Transformer 16 KVA to 63 KVA. Corrigendum –VI (modification in QTY, QR and EMD)	TPCODL/P&S/NEW DT-UPTO 63/1000000011/20-21	3.00	5,000	28th May 2021; 20:00 hrs
2	RC for Distribution Transformer 100 KVA. Corrigendum –VI (modification in QTY, QR and EMD)	TPCODL/P&S/NEW DT-100/1000000012/20-21	3.00	5,000	28th May 2021; 20:00 hrs
3	RC for Distribution Transformer 250 KVA. Corrigendum –VI (modification in QTY, QR and EMD)	TPCODL/P&S/NEW DT-250/1000000026/20-2	8.00	5,000	28th May 2021; 20:00 hrs
4	RC for Distribution Transformer 500 KVA. Corrigendum –VI (modification in QTY, QR and EMD)	TPCODL/P&S/NEW DT-500/1000000027/20-2	8.0	5,000	28th May 2021; 20:00 hrs
5	RC for supply of WPB Poles Corrigendum –II (modification in quantity, QR and EMD)	TPCODL/P&S/1000000021/2021-22	10.00	5,000	27th May 2021; 15:00 hrs
6	RC for repair and reconditioning of Distribution Transformers Corrigendum –II (modification in QR and QTY)	TPCODL/P&S/1000000041/2021-22	2.0	5,000	24th May 2021; 17:00 Hrs
7	Supply of Different Size LT Aerial Bunched Cable Corrigendum –II (modification in QR and QTY)	TPCODL/P&S/1000000042/2021-22	Lot-5.0 Lot-5.5 Lot-6.5 Lot-3.0	5,000	24th May 2021; 17:00 Hrs


For detail tender, please visit Tender section on website https://tpcentralodisha.com.
Interested bidders have to submit Tender Fee and Authorization Letter (as per details mentioned in tender document) before Last Date and time of tender fee, as indicated above, after which link from TPCODL e-tender system will be shared for further communication and bid submission. Please note that all future correspondence regarding the tender, bid submission, bid submission date extension, etc. will happen only through TPCODL E-tender system. Also all future corrigendum if any, to be informed on Tender section on website https://www.tpcentralodisha.com.

**COSMO FILMS**
Engineered to Enhance

INNOVATIVE SOLUTIONS | PROFITABLE RESULTS

PACKAGING FILMS | LABEL FILMS | LAMINATION FILMS | SYNTHETIC PAPER

**53% EBITDA FY21**

**109% PAT FY21**
(Rs in Crores)

AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.3.2021	31.3.2020	31.3.2021	31.3.2020
	Refer Note-2	Refer Note-2	Audited	Audited
Total Income from Operations	672	524	2,285	2,204
Earning before Interest, Tax, Depreciation and Amortization (EBITDA)	126	78	430	280
Net Profit/(Loss) for the period (before tax, and/or exceptional items)	101	37	329	163
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	101	37	329	163
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	74	21	237	113
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	76	16	243	113
Equity Share Capital	18	19	18	19
Earning Per Share (of Rs 10 each) (not annualised)				
- Basic :	41.8	10.9	127.0	59.2
- Diluted:	41.3	10.9	125.7	59.2

NOTES:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company’s website (www.cosmofilms.com).
- The above audited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on 20th May 2021. The figures for the quarter ended 31st March 2021 and 31st March 2020 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and published year to date figures upto the third quarter of years ended 31st March 2021 and 31st March 2020 respectively.
- Key numbers of Standalone financial results are as given below. The standalone financial results are available at Company’s website.

Particulars	Quarter ended		Year ended	
	31.3.2021	31.3.2020	31.3.2021	31.3.2020
	Refer Note-2	Refer Note-2	Audited	Audited
Total Income from Operations	606	474	2,083	2,032
Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	90	45	305	163
Net Profit/(Loss) from ordinary activities after tax	65	29	216	114

**New Delhi
20th May 2021**

ASHOK JAIPURIA
CHAIRMAN

COSMO FILMS LIMITED
Regd. Off 100B, DLF Tower-A, Jasola District Centre, New Delhi-110025
CIN: L92114DL1976PLC008355,
Tel: 011-49494949, Fax: 011-49494950,
E-mail: investor.relations@cosmofilms.com, Website: www.cosmofilms.com

“ Research and Development is at the core of Cosmo Films. This allows us to continually work on customer focused innovations, keeping sustainability principles in mind. ”

- Ashok Jaipuria

शुक्रवार, दि. २१ मे २०२१

दिव्यांगांसाठी वेगळी लसीकरण व्यवस्था

नागपूर, दि. २० (हिंदुस्थान समाचार) : प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत नागपूर म हा नानगरपालिकेकॉ लवकरच दिव्यांगांसाठी लसीकरणाची व्यवस्था यशवंत स्टेडियम येथील क्षेत्रीय कौशल विकास, पुनर्वास व दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी.) येथे केली जाणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी नुकतीच क्रीडा प्रबोधिनी यशवंत स्टेडियम येथे सुरु असलेल्या सी.आर.सी. केंद्राला भेट देवून लसीकरणासाठी व्यवस्थेची पाहणी केली. २१ प्रकारचा दिव्यांग नागरिकांना या लसीकरण केंद्राचा लाभ मिळू शकतो.

मनपातर्फे नाग-रिकांसाठी ड्राइव-इन लसीकरण सध्या ग्लोकल रस्केअवर माल आणि वी.आर. नागपूर माल येथे सुरु करण्यात आले आहे. महापौरांना दिव्यांगांकडून सतत विचारणा होत होती की, त्यांच्यासाठी न नपातर्फे वेगळी व्यवस्था करायला पाहिजे. त्यांच्या मागणीला अनुसरून न हापौरांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याशी चर्चा करून दिव्यांगांसाठी वेगळी यंत्रणा उभारण्याची सूचना केली. महापौरांनी सांगितले की, मनपा लसीकरणासाठी योग्य व्यवस्था करून लवकरात - लवकर दिव्यांगांसाठी वेगळे केंद्र सुरु करेल. लसीकरणसाठी येणा-या कर्ण बाधित नागरिकांना सांकेतिक भाषेच्या म हाहिताने त्यांना माहिती दिली जाईल.नेत्रहीन नागरिकांसाठी सुध्दा निरीक्षक उपलब्ध आहे जे त्यांना मदत करतील. येथे येणाऱ्या दिव्यांगांसाठी रॅम्प आणि व्हील चेयर सी व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. अलियावरजंग नॅशनल इंस्टीट्यूट फार स्पीच एंड हियरिंग डिसेबिलिटीचा हा उपक्रम आहे.

जाहीर सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. रमनलाल हरिलाल दमानिया (पुर्वी रमनलाल हरिलाल साळवी म्हणून ज्ञात) हे खोली क्र.बी-१६, चारकोप साई सदन को-ऑप.हो.सो.लि., प्लॉट क्र.१२९, आरएससी १७, चारकोप, सेक्टर १, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ (यापुढे सदर खोली जागा म्हणून संदर्भ) या जागेचे मूळ प्राप्तकर्ता आहेत. ज्याअर्थी म्हाडा/डब्ल्युबीपी प्राधिकरणाद्वारे श्री. रमनलाल हरिलाल साळवी यांच्या नावे मूळ वाटपपत्र वितरित करण्यात आले होते, जे हक्कले/महाड झाले आहे आणि याबाबत एमडीई क्र.१००१/२१ अंतर्गत दिनांक ०५.०५.२०२१ रोजी चाकोप पोलीस ठाणे, कांदिवली (प.), मुंबई येथे नोंद करण्यात आली आहे. माझ्या अशिलाचे नाव महाराष्ट्र शासनचे शासनचे राज्यपादाद्वारे रमनलाल हरिलाल साळवी हे बदलून रमनलाल हरिलाल दमानिया असे करण्यात आले होते.
जर कोणा व्यक्तीची काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आख्या ताखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत लेखी स्वरूपात कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, कोणाहीही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास ते त्याचे कोले आहेत.
दिनांक: २१.०५.२०२१ ठिकाण: मुंबई
सही/- डी.एम. शेखावत
वकील उच्च न्यायालय प्लॉट क्र.९३/डी-०९, गोराई १, बोरिवली (प.), मुंबई-११.

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्री. फुदन खान व स्वर्गीय आबिदा बेगम यांच्या निधनानंतर त्यांचे कायदेशीर वासदार श्रीमती मेहजबीन कडून, श्रीमती महेलत खान, श्रीमती मन्नामा मकसूद जेडवा, श्रीमती शहिदा असलम पुराण, श्री. अशद खान, श्रीमती शबाना नावेद खान व श्री. निखत शेझाद खान यांनी मालमत्ता अर्थात बी-३३४३/१८-१८ए, अमरखाडी क्रॉस रोड, डोंगरी, मुंबई-४००००९, जे बॉम्बे हॉटेल म्हणून ज्ञात, क्षेत्रफळ ५७.६९ चौ.मी., सीटीएस क्र.१०८२, मांडवी विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या न्यायकक्षेतील मालमतेतील त्यांचे मालकीव अधिकाराचे त्यांचे हिस्सा त्यांचे बंधू श्री. नासिर फुदन खान यांच्या नावे मुक्त करण्यास तयारी दाखविली आहे. जर कोणा व्यक्ती किंवा संघटनांना नियोजित हस्तांतरणाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १० दिवसांत त्यांचे कार्यालय क्र.८७, तळमजला, अशोका शांतिपॅ सेंटर, एल.टी. मार्ग, मुंबई-४००००९ येथे कळवावे.
दिनांक: २१.०५.२०२१
सही/- अँड. उसामा ए. मेमन
मेमन अँड कंपनी (वकील व असोसिएट्स) कार्यालय क्र.८७, तळमजला, अशोका शांतिपॅ सेंटर, एल.टी. मार्ग, मुंबई-४००००९.

टिळकनगर इंडस्ट्रीज लि. (टी।आय) सीआयएन : L15420PN1933PLC133303
नॉंणीकृत कार्यालय : पी.ओ. टिळकनगर, ता. श्रीगंगापूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७२०. कांॉपरेट कार्यालय : ३ रा मजला, औद्योगिक विभा निवन, चव्हाट, चूरपूर, मुंबई - ४०० ०२०. ई-मेल : investor@tilind.com सेंकेलर www.tilind.com दुरध्वनी : + ९१ २२ २२८३४७१६/१८ फॅक्स : + ९१ २२ २२०४९१०४
सूचना <p>भारतीय प्रभुत्वाी व अधिनियम ३६३ (पूर्वी विनियम व फिनान्स आक्ट्सकडून) विनियम, २०१५, चे निविमान २१(८) (ए) अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेली तिमाही व वित्तीय वर्षातील काळाच्या वार्षिक लेखापरीक्षित वार्षिक व एकत्रित वित्तीय निष्कर्षाविर विचारात घेणे व त्यांना मुद्री देण्याबाबत कंन्यांच्या कंन्यांक मंडळाची सभा होणार आहे, दि. २९ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.</p> <p>वरील सूचना कंन्यांची सेंकेलरवळ www.tilind.com, बीएसईच्या सेंकेलरवळ www.bseindia.com व प्नाएसईच्या सेंकेलरवळ www.nseindia.com वरून प्राप्त करता येईल शकते.</p>
टिळकनगर इंडस्ट्रीज लि. करिता सही/- शेखार आर सिंग कंपनी सचिव

Keva
एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेड
नॉंणीकृत कार्यालय : देवकरण मॅनशन, ३६, मंगलादस रोड, मुंबई - ४०० ००२ कांॉपरेट कार्यालय : लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प.), मुंबई - ४०० ०८० सीआयएन : एल७४११एमएच११५५पीएलसी००४८८६ दूर.: +९१-२२-२१६४९१६३१; फॅक्स : +९१-२२-२१६४९१६१ वेबसाईट: www.keva.co.in ; ई-मेल: investors@keva.co.in
बोर्ड लिमिटींग सूचना
येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९, ३३ व ४७ सारखे खालील विषय विचारात घेण्याकरिता एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेडच्या लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (प.), मुंबई - ४०० ०८० या कॉर्पोरेट कार्यालयात गुरूवार, दि. २९ मे, २०२१ रोजी एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे:
अ) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व पूर्ण कालावधीकरिता लेखापरीक्षीत झालेल्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांचा विचार करणे, मंजूरी देणे आणि पुराव्यावरून करणे.
ब) वित्तीय वर्ष २०२०-२१ साठी कंपनीच्या भागधारकांना समभागावर अंतिम लाभांश जाहीर करण्याच्या प्रस्तावावर विचार करणे.
एस एच केळकर अँड कंपनी लिमिटेड करिता सही/- दिग्वी चंद्रात्रे कंपनी सचिव
ठिकाण : मुंबई दिनांक : २० मे, २०२१

सूचना
नमुना क्र. युआरसी-२
कायद्याचे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचना देण्याची जाहिरात (कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आणि कंपनी (नोंदणीस प्राधिकरण) अधिनियम, २०१४ चे नियम ४(१) नुसार)
१. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुसार शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणून कंपनी कायदा २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत जाबु कोठारी फाईन ज्वेल्स एलएलपी, या एलएलपी संस्थेची नोंदणी करण्यासाठी मुंबई येथील निबंधकांकडे १५ दिवसांनंतर परंतु ३० दिवसांच्या समाप्तीपुर्वी अर्ज करण्यात येणार आहे.
२. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे: उत्पादन, निर्माण, प्रक्रिया, व्यापारीकरण, कट, पॉलिश, सेट, डिझाइन, प्रदर्शन, एक्सचेंज, पत्तासणी, पुर्तता, ग्राईड, ग्रेड, वर्गीकरण, आयात, निर्यात, खरेदी, विक्री, पुनर्विक्री, प्रदर्शन, बाजार आणि एजंट, ब्रोकर, इंडेंट किंवा प्रतिनिधी, सी व एफ एजंट, एक्सपोर्ट हाऊस, व्हॅल्युअर, सेल्स प्रमोटर, सल्लागार, प्रदाता, व्यापारी, स्टॉफीस्ट, वितरक, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता किंवा अन्यथा इतर जे सर्व आकार, प्रकार, वर्णन, तपशील, कच्चे, कट, न कापलेले, पॉलिश किंवा प्रक्रिया केलेले, नैसर्गिक आणि मनुष्याने मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान, नैसर्गिक आणि कृत्रिम स्टोन्स, मोती, हिरा आणि त्यांचे दागिने, सुवर्ण वस्तू किंवा बनवलेल्या वस्तूंचे डिझाइन सोने, चांदी, प्लॅटिनम किंवा इतर धातूंचे मिश्रण आणि त्यातील मिश्र धातु आणि सोनार, चांदीचे व्यापारी, सराफ, रत्न व्यापारी, इलेक्ट्रोप्लेटेड, पॉलिशर्स, प्युरिफायर्स म्हणून काम करणे.
३. नियोजित कंपनीचे मेमोरेंडम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय: डी-४०३, १ला मजला, नव पुर्णिमा अपार्टमेंट्स, पेडूर रोड, मुंबई-४०००२६ येथे निशेधणासाठी स.१०.०० ते सायं.५.०० दरम्यान (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक रजा वागवून) उपलब्ध आहेत.
४. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरूपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी) येथील निबंधक, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६,७,८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुगाव (हिरयाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत दाखवावेत. तसेच एक प्रत एलएलपीच्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.
अर्जदारांची नावे
१. अर्जुन भद्रक शाह (डी।आयएन:०७०९४९८८)
२. रिताजीनी भद्रक शाह (डी।आयएन:०७५१६६१७)
ठिकाण: मुंबई दिनांक: २१ मे, २०२१

PUBLIC NOTICE
Notice is hereby given through my clients 1. MR. RAVIDAS A. VAISHNAW 2. MR. OMPRAKASH A. VAISHNAW 3. MR. MUKESHKUMAR A. VAISHNAW 4. MR. NATHUDAS A. VAISHNAW who are the joint owners of Shop No.3, GROUND Floor, VENUS CO-OP. HSG. SOC. LTD., Navghar Road, Bhayandar (East), Tal. & Dist. Thane-401105 and now they are selling the above said shop to any interested Purchaser or Buyer. M/S. VAISHALI CONSTRUCTION CO. had sold the said Shop to MR. AMARDAS PUNAMDAS VAISHNAW By Agreement For Sale dated 27.03.1986. MR. AMARDAS PUNAMDAS VAISHNAW expired on 23.11.2011 at Bhayandar (W). After death of MR. AMARDAS PUNAMDAS VAISHNAW , he has left behind 1. MRS. KANKUBAI AMARDAS VAISHNAW (Wife), 2. MR. RAVIDAS A. VAISHNAW (Son), 3. MR. OMPRAKASH A. VAISHNAW (Son), 4. MR. MUKESHKUMAR A. VAISHNAW (Son) 5. MR. NATHUDAS A. VAISHNAW (Son), 6. MS. URMILA SHYAMSUNDAR VAISHNAW (Daughter), 7. MS. AMBABEN KHIMDAS VAISHNAW (Daughter), 8. MS. BASANTI HASMUKH VAISHNAW (Daughter) as his legal heirs and the Society has transferred the said shop in the name of 1. MR. RAVIDAS A. VAISHNAW, 2. MR. OMPRAKASH A. VAISHNAW, 3. MR. MUKESHKUMAR A. VAISHNAW, 4. MR. NATHUDAS A. VAISHNAW in Share Certificate on 02.10.2012. If any person has any objection against my clients over sale of the above said property or regarding legal heirs in respect of the previous owners in the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 14 days from the date of publication of this advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and then my clients will proceed further for Sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.
R.L. Mishra Advocate, High Court, Mumbai Off. No.23, 1st Floor, Sunshine Height, Near Railway Station, Nallasopara (E), Dist. Palghar-401209.

जाहीर सूचना
आमचे अशील श्री. लॉरेन्स ए. नरोन्हा, र/डि.: फ्लॅट क्र.बी-१०१, टेक्नो हाऊस को-ऑप. हॉसिंग सोसायटी लि., प्लॉट क्र.८०४, जे.पी. रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००८३ यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे.
येथे नमुद करण्यात येत आहे की, उपरोक्त फ्लॅट क्र.बी-१०१ हे मूळतः श्री. अॅन्थोनी एम. नरोन्हा, आमचे अशिलांचे वडिल यांच्या मालकीचे होते आणि त्यांचे २६.०१.२०१३ रोजी निधनानंतर आमचे अशील हे वारसदार व एकमेव कायदेशीर नामांकन म्हणून सोसायटीने दिनांक २८.०८.२०११ रोजीचे भागप्रमाणपत्र क्र.१३ तसेच अनुक्रमांक ६१ ते ६५ हे श्री. लॉरेन्स ए. नरोन्हा यांच्या नावे हस्तांतरीत केले आणि दिनांक २७.०५.२०१९ रोजी सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांचे नाव दाखल करून घेतले.
श्री. लॉरेन्स ए. नरोन्हा हे विद्यमान मालक आणि सोसायटीचे सदस्य असून सत्तर फ्लॅट क्र.बी-१०१ हे श्रीमती नम्रता नामदेव शिंदे व श्री. ब्रह्मकेश नामदेव शिंदे यांना विक्री करू इच्छित आहेत.
याबाबत जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट क्र.बी०१०१ संदर्भात विक्री, अदलबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास, परिरक्षा, वारसाहक्क, तावा, वहािवाट, भाडेपट्टा, मालकीहक्क, कायदेशीर हक्क, परवाना किंवा अन्य इतर प्रकारे कोणाहीही दावा/ आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांच्या कालावधीत खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. आज दिनांकीत १९ मे, २०२१
सही/- श्रीमती कस्तुरी करकेरा, एम.ए. एसएलएस, वकील उच्च न्यायालय व नोंदरी पब्लिक पत्ता: कार्यालय क्र.११, मोना शांतिपॅ सेंटर, नवगं सनिमाजवळ, दादामाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८.
Notice Date : 20/05/2021
The Medical records of the patients admitted in Parulekar Hospital from 1st January 2012 to 31st December 2015 will be disposed off permanently on 20th June 2021. Patient or their close relatives, who wish to have these documents, may please contact the Head of Medical Record Department Dr. Vishakha Parulekar, on any working day between 11.00 am to 4.30 pm before 15h June 2021 with written application. Close relative must get a 'NO OBJECTION' Letter from the patient.
Sd/- Executive Director Dr. Vishakha Parulekar
Sd/- Medical Director Dr. Vishwas Parulekar

जाहीर सूचना				
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, आमचे अशील अर्थात श्री. राजेश शशिकांत नानावटी हे जमीन क्षेत्रफळ ९२५.२० चौ.मी., सव्हे क्र. ३२१, सीटीएस क्र.डी/११९९, एच वॉई, गाव सेंड्रा, जुने गाव दांडा, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा, डॉ. आंबेडकर रोड, राजगंग मेन्शनजवळ, डॉ. आंबेडकर सोसायटी समोर, पालीहिल नाकाजवळ, सेंड्रा (प.), मुंबई-४०००५२ येथील जमिनीचे सर्व भाग व खंडाचे विद्यमान जमीन मालक आहेत.				
जर कोणा व्यक्ती, कायदेशीर वारसदारांना सदर मालमत्ता किंवा कोणत्याही भागावर विक्री, मालकित्व, हस्तांतर, अदलाबदल, अधिभार, बीजा, करारनामा, बक्षीस, वहािवाट, उपवहािवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, वारसाहक्क, तावा, परवाना, मालकी हक्क, तारण, न्यास, परिरक्षा, देणगी, कायदेशीर हक्क, लिस पेन्डन्स किंवा अन्य इतर प्रकारे कोणाहीही अधिकार, हक्क, दावा, हित किंवा आक्षेप असल्यास त्यांनी कागदोपरी पुराव्यांसह आजच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या आत खाली नमुद पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्ताकडे लेखी कळवावे, अन्यथा दावा, आक्षेप किंवा मागणी असल्यास ते त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि कोणत्याही दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल.				
आज दिनांकीत २० मे, २०२१				
सही/- एस.जी.एम. अशोक असोसिएट्स वकील उच्च न्यायालय ए-२०४, निवसवे कॉम्प्लेक्स, २रा मजला, जुनी पोलीस गट्टी, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००६९.				

मोरारजी टेक्सटाईल्स लिमिटेड
नॉंद. कार्यालय : पेनिसुला सॅट्रा, मथुरादास मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर फार्ज, मुंबई - ४०० ०१३. दूर.: ०२२-६६२२९५००; वेबसाईट: www.morariee.com;
ई-मेल: coporatesecretarial@ashokpiramalgroup.com;
सीआयएन: एल५२३२२एमएच११९५पीएलसी०१०४३३

२. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीकरिता स्वतंत्रपणे दिलेला वित्तीय निकालाचा अहारा.					
तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (अलेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६,४५८	७,३८०	८,६५१	१९,३८९	३८,२०४
नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१,३५४)	(१,३३०)	(१,७६८)	(७,३९९)	(३,६८८)
नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	(१,३६६)	(१,३३०)	(१,२२५)	(६,६६३)	(२,६०९)
मोहाराजी टेक्स्टाईन्स लिमिटेड करिता					
सही/-					
आर. के. रेवारी					
व्यवस्थापकीय संचालक					
(डीआयएन: ००६१९२४०)					
टिकाणा: मुंबई					
दिनांक: १९ मे, २०२१					

टिप : १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या निमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसह दाखल झालेल्या ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीकरिता एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर निकालांच्या हा उतारा आहे. लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.morariee.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजसच्या [ww.nseindia.com](http://www.nseindia.com) व www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीकरिता स्वतंत्रपणे दिलेला वित्तीय निकालाचा उतारा.

तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष		
	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)	३१.१२.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२० (लेखापरिक्षित)	३१.०३.२०२१ (लेखापरिक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६,४५८	७,३८०	८,६५१	१९,३८९
नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	(१,३५४)	(१,३३०)	(१,७६८)	(७,३९९)
नफा/तोटा (कर, अपवादात्मक बाबनंतर)	(१,३६६)	(१,३३०)	(१,२२५)	(६,१६३)

मोरारजी टेक्स्टाईल्स लिमिटेड करिता				
सही/- आर. के. रेवारी व्यवस्थापकीय संचालक (डी।आयएन: ००६९१२४०)				
ठिकाण : मुंबई दिनांक : १९ मे, २०२१				

(रु.लाखात)			
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३१.०३.२०२१ लेखापरिश्चित	३१.०३.२०२१ लेखापरिश्चित	३१.०३.२०२० लेखापरिश्चित
बळ)	२१७७१.२७	४५२००.८७	१०२८०.५०
तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२५४४.२६	५५११.०२	(१०८.११)
नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२५४४.२६	५५११.०२	(१०८.११)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
ष साधारण बाबनंतर)	१५५४.२०	३२०१.५३	(५०.५७)
त्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)			
आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	१५५५.२४	३१६५.१०	(१११.६७)
२/- प्रती भाग)	४९५०.०१	४९५०.०१	४९५०.०१
ग) (खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी) (वार्षिकीकरण नाही)			
	०.६२	१.२९	(०.०२)
	०.६२	१.२९	(०.०२)

र्विलोकन करण्यात आले आणि दिनांक १९ मे, २०२१ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. एकत्रित वित्तीय नफा कलम १३३ अन्वये विहितप्रमाणे भारतीय लेखाप्रमाणे (इंडिएएस) नुसार तयार केले आहे.

नुवारी, २०२१ रोजी झालेल्या सभेत वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता रु.०.९० समभागाचा अंतिम लाभांश घोषित केला व

डिस्कलोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व र नमुन्यातील उतारा आहे. वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.maninfra.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्तीय निष्कर्ष संदर्भातील महत्वाचे अहवाल खालीलप्रमाणे:

(रु. लाखात)			
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
	३१.०३.२०२१ लेखापरिश्चित	३१.०३.२०२१ लेखापरिश्चित	३१.०३.२०२० लेखापरिश्चित
	८१७९.१३	२३३३६.६७	५६२८.१९
	३७१२.६४	१०९८०.९६	२०५२.१९
	३२०४.१३	९२४१.९९	६१४४.२१

मंडळाच्या आदेशान्वये
मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता
सही/-
सुकेत आर. शाह
संयुक्त व्यवस्थापकीय संचालक

केसरी

२१ मे २०२१

३



टिळकनगर इंडस्ट्रीज लि. (टीआय)

सीआयएन : L15420PN1933PLC133303

नोंदणीकृत कार्यालय : पी.ओ. टिळकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर, महाराष्ट्र - ४१३ ७२०.

कॉर्पोरेट कार्यालय : ३ रा मजला, औद्योगिक धिमा इमारत, चर्चगेट, मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०२०.

ई-मेल : investor@tlind.com संकेतस्थळ : www.tlind.com

दूरध्वनी : + ९१ २२ २२८३१७१६/१८ फॅक्स : + ९१ २२ २२०४६९०४

सूचना

भारतीय प्रणिभूती व अधिनियम मंडळ (सूची विनियमन व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियमन २९(१) (ए) अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३१ मार्च, २०२१ रोजी संपत्तेसी तिमाही व वित्तीय वर्षाकरिताच्या कंपनीच्या वार्षिक लेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षावर विचारात घेणे व त्यांना मंजुरी देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शनिवार, दि. २९ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

वरील सूचना कंपनीची संकेतस्थळ www.tlind.com, बीएसईच्या संकेतस्थळ www.bseindia.com व एनएसईच्या संकेतस्थळ www.nseindia.com वरून प्राप्त करता येऊ शकेल.

स्थळ : मुंबई

दिनांक : २१ मे, २०२१

टिळकनगर इंडस्ट्रीज लि. करिता

स्थापकरी/-

शेखर आर सिंग

कंपनी सचिव